

This is to inform the general public that Cover Notes bearing the following

20001120671 20001120783 20001120784 20001120788  
20001120797 20001120793 200011207303 200011207305

Please note that the use or issuance of the above cover notes for insuring of any motor vehicle or any other property would be illegal and unauthorized and Liberty General Insurance Limited would not be liable in respect of the above cover notes or any liabilities thereunder. Any person who finds or comes across the above cover notes, may please intimate us immediately at Liberty General Insurance Limited at its Corporate Office address: 108 Floor, Tower A, Peninsula Business Park, Gateway Road, Lower Parel, Mumbai 400 013, India. Email: [antirfraud@libertyinsurance.in](mailto:antirfraud@libertyinsurance.in), Toll Free Number: 1800-266-5841, Fax Number: 41226700606 to initiate necessary action against the above misuse. The notice is issued in the public interest on 18<sup>th</sup> August 2020, for and on behalf of Liberty General Insurance Limited, IRDA Registration No.190. Corporate Identification Number: U66000MH2010PLC219956.

## PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that **Dorothy Oswald Pereira** had purchased and acquired Flat No. 104, 1st Floor, Type 'B', admeasuring 35.45 sq. mtrs. (Carpet Area) or thereabouts of Building No.33 of Vasant Vihar, Village Majiwade, standing on land bearing Survey Nos. 166/2 (P), 169/1 (P), 170/13(P), 7 (P), 171/1 (P), 3 (P), 4(P), 172/2 +2(P), 3, 4, 173/3 (P), 283(P), 283K/4+5, 284(P), 285(P), 286/1(P), 2, 3(P), 4(P), 5, 6, 7, 287, 304/2(P), 6(P), 7(P), 8, 305(P), 306/1(P), 3, 4, 5, 6, 7, 8 (P), 10, 11(P) of Village Majiwade, District Thane, vide Agreement dated 12th February, 1992 and was holding Share Certificate No.60 for shares 296 to 300 issued under Share of the Shalmali Vasant Vihar CHSL ("said Premises"). Further, notice is hereby given that Mrs. Dorothy Oswald Pereira expired on 24th May, 2020, leaving behind her last Will and Testament dated 15th February, 2020 wherein she has bequeathed the said Premises to her husband Mr. Oswald Jerome Pereira, as the only legal representative being entitled to own, hold, occupy and possess the said Premises and every part thereof absolutely, excluding all other person(s)'s heir(s)' legal representatives. All persons having any claim in respect of the said Premises or part thereof by way of sale, exchange, mortgage, charge, gift, trust, maintenance, inheritance, possession, lease, tenancy, lien, licence or beneficial right/interest/title or under any trust, right of prescription or preemption or under any agreement or other disposition or under any decree, order or award passed by any Court or Authority or otherwise claiming howsoever, are hereby requested to make the same known in writing (with the copies of supporting documentary evidence) to the undersigned having her office at **G-34C, Ground Floor, Eternity Commercial Premises, Teen Hath Naka, Thane (West) - 400 604** and email at [sampada@purekar.com](mailto:sampada@purekar.com) or [info@purekar.com](mailto:info@purekar.com) within a period of 15 (Fifteen) days from the date of publication hereof, failing which, the claim of such person/s, if any, shall be deemed to have been waived and/or abandoned.

Dated this 18th day of August, 2020

Sampada Purekar  
Advocate

## PUBLIC NOTICE

Notice is hereby given that, Mr. Deepak Kumar Bhanwarlal Nahata & Mr. Ashokkumar Bhanwarlal Nahata are owner of the a) R.C.C. Commercial Gala No.2, First Floor, adm 1676 Sq.Ft Built up area, of the building M.H. No.694/1, Narpoli Part-I, b) R.C.C. Commercial Gala No.1, First Floor, adm. 1676 Sq.Ft Built up area, of the building M.H. No.694/2, Narpoli Part-I & c) Residential Flat No.3, First Floor, adm. 593.21 Sq.Ft. Built up area, of the building bearing M.H. No.694/3, Narpoli Part-I, constructed on land bearing Survey No.43, Hissa No.10/2 (Paik), at Village-Narpoli, Tal. Bhiwandi & Dist-Thane. The Mr. Deepak Kumar Bhanwarlal Nahata & Mr. Ashokkumar Bhanwarlal Nahata have applied to PNB for loan by mortgage the said property with the bank. However, following described Agreement have been misapplied by them.

- Sale Deed dated 16.09.1993 executed between Mr. Arvind Ramji Palan and others and Mr. Prakash Malchand Buchha (Jain) vide registration of Bhiwandi under Sn. No. BVD/2450/13593 and Registration Receipt)
- Sale Deed dated 06.09.1993 executed between Mr. Arvind Ramji Palan and others and Smt. Amraodevi Malchand Buchha (Jain) vide registration of Bhiwandi under Sn. No. BVD/2340/1993 and Registration Receipt)
- Sale Deed dated 02.10.1993 executed between Mr. Arvind Ramji Palan and others and Mr. Malchand Rikaran Buchha (Jain) vide registration of Bhiwandi under Sn. No. BVD/2937/1993 and Registration Receipt)

Thus, any person having any interest or claim by way of Hiss, Agreement to Sale, Sale Deed, Mortgage, Lease, Pawn, Lien, Gift, Possession, or otherwise, in respect of the said properties should satisfy the undersigned together with the documents in support thereof. Hence, hereby invite objections if any about the said property and also invited to submit/return the said Original documents within a period of 07 (Seven) days from the publication of this notice, failing which my clients shall proceed further and then no such claims shall be entertain and/or if there exist any such a claim, the same shall be deemed and presumed to have been knowingly and intentionally waived or abandoned and Punjab National Bank will provide loan to them and for a security mortgage the said Property with Bank.

Sd/-  
KIRAN K. DHALPE  
ADVOCATE HIGH COURT MUMBAI  
Off. 204, 2nd Floor, Shree-yash CHS. Ltd., Near Railway Station, behind Sanjeevani Hall, Badlapur (E.), Tal. Ambarnath, Dist. Thane.  
Mobile No.9324633912. E-mail: [adv\\_kidhalpe@rediffmail.com](mailto:adv_kidhalpe@rediffmail.com)

## PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the members of the Public that my clients are interested in buying the property being Flat Bearing No. 16, on Fourth Floor, admeasuring about 500 Sq. Ft. (Built up) in Wing A in the building known as "SHUBHACHINTAN" of Shubhachintan Co-Operative Housing Society Limited ("said Society") Situate at Tilak Chowk, Kalyan (W) and standing on Property bearing City Survey No. 2525, 2526, 2527, 2528, 2529, 2530, 2531, 2534, 2536B at Village Kalyan, Taluka Kalyan, District Thane along with Share Certificate Bearing No. 22 in respect of 10 Shares having Distinctive Nos. 221 to 230 issued by the said Society, presently standing in the name of Mr. Vinod Maruti Satpute and Mrs. Jyoti Vinod Satpute in the records of the said Society, herein after called and referred to as "Owner/Member" as more particularly described in the Schedule hereunder written.

ANY PERSON, body, individual, institution having any claim and/or objection in respect of or against or relating to or touching upon the property described in the Schedule hereunder written by way of sale, lease, lien, mortgage, charge, encumbrance, gift, easement, maintenance, inheritance, testamentary disposition or otherwise or having in their custody any title documents pertaining to the property described in the Schedule hereunder shall communicate the same to the undersigned at his address within 14 days from the publication of this notice with the documentary evidence in support thereof, failing which all the claims, if any, of such person/s shall be considered to have been waived and/or abandoned and my client will complete the proposed transaction. Objections raised after the completion of 14 days period shall not binding my client.

**Schedule**  
All that premises being Flat Bearing No. 16, on Fourth Floor, admeasuring about 500 Sq. Ft. (Built up) in Wing A in the building known as "SHUBHACHINTAN" of Shubhachintan Co-Operative Housing Society Limited ("said Society") along with Share Certificate Bearing No. 22 in respect of 10 Shares having Distinctive Nos. 221 to 230 issued by the said Society Situate at Tilak Chowk, Kalyan (W) and standing on Property bearing City Survey No. 2525, 2526, 2527, 2528, 2529, 2530, 2531, 2534, 2536B at Village Kalyan, Taluka Kalyan, District Thane.

Date: 16/08/2020  
Add : First Floor, Ambika Apartment, Near Malhar Sports Shop, Santoshi Mata Road, Kalyan (W), District Thane. Sd/-  
Adv. Suraj S. Surve

## ARIS INTERNATIONAL LIMITED

Regd office Address : 129.B Ansa Industrial Estate, Saki Vihar Road, Saki Naka, Andheri (East), Mumbai 400072.  
CIN: L29130MH1995PLC249667

UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30TH JUNE 2020

Particulars	Standalone (In lacs)	
	Quarter Ended 31.06.2020	Quarter Ended 31.06.2019
Total income from operations (net)	3.50	6.00
Net Profit / (Loss) from ordinary activities before tax	(2.30)	0.10
Net Profit / (Loss) from ordinary activities after tax	(2.30)	0.10
Net Profit / (Loss) for the period before tax (after Extraordinary items)	(2.30)	0.10
Net Profit / (Loss) for the period after tax (after Extraordinary items)	(2.30)	0.10
Paid up Equity Share Capital (Face Value Rs. 10/- per Equity Share)	46.20	46.20
Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet of previous year)	(63.49)	(65.30)
Earnings Per Share (before extraordinary items) (of Rs. 10/- each)	-	-
Basic:	-	0.02
Diluted:	-	0.02
Earnings Per Share (after extraordinary items) (of Rs. 10/- each)	-	0.02
Basic:	-	0.02
Diluted:	-	0.02

Notes:  
1) Previous year/period figures have been regrouped/reclassified wherever necessary.  
2) The above results have been reviewed by the Audit Committee and have been approved by the Board of Directors at their respective meeting held on August 14, 2020. The results for the quarter ended 30th June 2020 have been subjected to limited review by the Auditors  
3) The company operates in only one of the segment and therefore disclosure under AS-17 'Segment Reporting' is not required.

For Aris International Limited  
Sd/-  
Jayanti Pradhan  
Managing Director

## RELIC TECHNOLOGIES LIMITED

CIN No: L65910MH1991PLC064323  
REGD. OFF: J-BLOCK, BHANGWADI SHOPPING CENTRE, KALBADEVI ROAD, MUMBAI- 2

## EXTRACT OF STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2020

Particulars	(Rs in LACS, Except EPS)					
	STANDALONE			CONSOLIDATED		
	Quarter ended 30/06/2020 UNAUDITED	Quarter ended (30/06/2019) UNAUDITED	Year ended (31/03/2020) AUDITED	Quarter Ended 30/06/2020 UNAUDITED	Quarter ended (30/06/2019) UNAUDITED	Year ended (31/03/2020) AUDITED
Total income from operations	19.17	28.41	105.37	19.17	28.41	105.37
Net Profit for the period (before Tax and Exceptional items)	2.76	5.84	19.86	2.76	5.84	10.69
Net Profit for the period before tax (after Exceptional items)	2.76	5.84	19.86	2.76	5.84	10.69
Net Profit for the period after tax (after Exceptional items)	2.76	5.84	15.30	2.76	5.84	6.12
Total Comprehensive Income for the period/ Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)	2.76	5.84	15.30	2.76	5.84	6.12
Paid up Equity Share Capital	360.00	360.00	360.00	360.00	360.00	360.00
Reserves Excluding Revaluation Reserve As Shown In The Audited Balance Sheet Of The Previous Year	0.00	0.00	177.15	0.00	0.00	0.00
Earnings per share (before extraordinary items) (of Rs.10/-each) Basic	0.08	0.16	0.42	0.08	0.16	0.17
Earnings per share (after extraordinary items) (of Rs.10/-each) Diluted	0.08	0.16	0.42	0.08	0.16	0.17

Notes:  
1. The above is an extract of the detailed format of Financial Results for the quarter ended 30.06.2020 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the financial results are available on the websites of BSE at [www.bseindia.com](http://www.bseindia.com) and on Company's website.  
2. The above results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on 14.08.2020

Place : Mumbai  
Date : 14/08/2020  
For Relic Technologies Limited  
Sd/-  
Bajio Raval  
Executive Director  
DIN : 00429398

## PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given to Public that my clients have decided to purchase Flat bearing No.104, on 1<sup>st</sup> floor, admeasuring 475 sq. ft. (Carpet Area) in 'Sai Darshan' Building at Sai Darshan Co-operative Housing Society Limited having registration No. MUM/WM/HSG/TC/9242 OF 2005-2006 dated 19<sup>th</sup> October, 2005 situated on Plot No.8 Sai Nagar Colony, Ghatla, Chembur, Mumbai 400071 lying and situated on land bearing CTS No. 1510 of Village Chembur Taluka Kurla along with 5 fully paid up shares of Rs.50/- each bearing distinctive numbers 11 to 15 (both inclusive) under share certificate No. 03 dated 1<sup>st</sup> January, 2006 from its owner Mr. RAMMURTHY MUTHU NADAR.

If any persons or institutions claim to have any objection and/or claim or demand in respect of the said Flat Premises by way of sale, exchange, mortgage, gift lease, assignment, charge, encumbrance, right, interest of entitlement of whatsoever nature, they should make known the same in writing with documents thereof to the undersigned within 14 days from the date of publication of this notice, failing which any such purported claim, interest, encumbrance, or demand shall be deemed to have been waived and/or abandoned for all intents and purposes.

MANISH SHROFF  
(Advocate)  
16, Gulabwadi Apartments,  
4<sup>th</sup> Floor DR. C.G Road,  
Chembur, Mumbai 400074  
Dated: 18.08.2020 Place: Mumbai

## PUBLIC NOTICE

Notice is hereby given on behalf of my clients Mr. VAIBHAV GANG and Smt. USHA GANG that Mr. VAIBHAV GANG and Smt. USHA GANG and Mr. ASHOK GANG (deceased), the joint members of the Khushal Heritage Tower Co-operative Housing Society Ltd., situated at CTS No. 136, Dattapada Road, Behind BMC School, Near Discovery Borivali (East), Mumbai 400 066, and they were holding the share certificate in respect of Flat No. A-606. And whereas Mr. ASHOK GANG was expired on 08.12.2018 instigate. Now Mr. VAIBHAV GANG and Smt. USHA GANG, being the heirs/legal representatives of the said deceased member have applied for transmission/transfer of deceased member's 1/3 shares in the said Flatland shares to their name as a joint member and delete the deceased name Mr. ASHOK GANG from the share certificate and endorse the above two names.

If any person is having any claim, encumbrance, right, title or interest in the said Flat and the shares, the same shall be intimated to the undersigned within fifteen days from the publication hereof or otherwise no claim of any nature will be entertained by the society thereafter.

(D. S. SHEKHAWAT)  
Advocate High Court  
Plot No. 93/D-09, Goral-i,  
Borivali (W), Mumbai 91.  
Place : Mumbai  
Dated : 18/08/2020

## PUBLIC NOTICE

Notice is hereby given that Mr. MOHAMMED RAFI SHAIKH, member of Surbhi Co-op Housing Society Ltd. who was holding Shop No. 06, Surbhi Co-op Housing Society Ltd., Thakkar Complex, Near Jankalyan Nagar, Malad west, Mumbai - 400088 expired on 17/12/2012 instestate. On behalf of Mrs. SHERBANU MOHAMMED RAFI SHAIKH w/o MOHAMMED RAFI SHAIKH the undersigned advocate hereby invites claims or objections from other heirs or claimant/s or objector/s for the transfer of the said shares and interest of the deceased member property in favour of my client within a period of 21 days from the publication of this notice, with copies of proofs to support the claim/objectation at below mentioned address. If no claims/objectation are resolved within the period prescribed above, the society shall be at the liberty to transfer the shares in favour of Mrs. SHERBANU MOHAMMED RAFI SHAIKH wife of late Mr. MOHAMMED RAFI SHAIKH in the manner provided under the bye laws.

Sanaa Ibrahim Thara.  
Advocate High Court  
Date: 18/08/2020  
Place: Mumbai



झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण

सहकार कल, झोपुषा.सुर्वई  
जा.क्र.झोपुषा/महानिम/कार्यालय-१/३.सी.सी./मन २०२०  
SRA/CO/OW/२०२०/१५०७४  
दिनांक: १५/०८/२०२०

## - सोडट पध्दतीने सदनिका वाटपाची नोटीस -

श्री असे एच.आर.ए. सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित, न.भू.क्र. ४१६ ए (पाटी), ४१६बी, ४१६बी/१, ४१७, ४१७/१ ते ४, ४२२, ४२२/१ ते ३, ४२२, ४२२/१ ते ८, ४२३, ४२३/१ ते १०, ४२४ ए (पाटी), ४२४/१ (पाटी), ४२४बी आणि ४२५ ऑफ व्हिलेज कन्हरी, बोरोवली (पूर्व), मुंबई- ४०००६६ या संस्थेच्या मूळ परिशिष्ट-२ मध्ये पात्र झालेल्या १८ झोपडीधारक सभासदांना कळविण्यात येते की, मा. सहनिबंधक, सहकारी संस्था (पूर्व व पश्चिम उपनगरे), झो.पु.मा., मुंबई यांचेकडील दिनांक १४/०८/२०२० रोजीच्या घान्याचे प्राधिकरणाचे परिपत्रक क्र. १६२/ दिनांक २३/१०/२०१५ व अंशतः बदल आदेश दिनांक ३०/०६/२०२० नुसार संस्थेतील एकूण १८ पात्र झोपडीधारकांना इमारत क्र. ३ मधील निवासी सदनिकांचे सोडत पद्धतीने वाटप करण्यासाठी मा. निमन्स्वाधरीकार माही प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यानुसार निवासी झोपडीधारकांची यादी पुनर्वसन योजनाच्या धुंधावर नोटीसीसोबत प्रसिद्ध करण्यात येत आहे. वाटप यादीमधील झोपडीधारकांच्या याबाबत सूचना व हरकती असल्यास त्यांनी दिनांक ११/०८/२०२० पर्यंत प्राधिकरणाच्या खालील मुमुर ईमेल आयडीवर सादर कराव्यात. सूचना व हरकती विचारत घेऊन कायम केलेली एकूण १८ पात्र झोपडीधारकांसाठी सदनिका वाटप सोडतीचा कार्यक्रम शुक्रवार, दिनांक २२/८/२०२० रोजी टिक दुपारी १२.३० वाजता प्राधिकरणाच्या कार्यालयात ऑनलाईन पद्धतीने झूम अ‍ॅप (ZOOM APP) वर आयोजित केलेली आहे. प्रसिद्ध केलेल्या यादीनुसार पुनर्वसन योजनातील पात्र झोपडीधारकांना झूम अ‍ॅप (ZOOM APP) वर सोडतीवारे निवासी सदनिकांचे वाटप करण्यात येणार आहे. त्यानुसार सोडतीच्या दबा मिनिट अगोदर खाली दिलेल्या लिंकवर व्हिओ तारखेस लॉटरी प्रक्रियेत सहभाग घेण्यात यावा.

विषय : झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे परिपत्रक क्र. १६२/ दिनांक २३/१०/२०१५ व ऑनलाईन पद्धतीने लॉटरी घेणेकामी अंशतः बदल आदेश दिनांक ३०/०६/२०२० नुसार ऑनलाईन झूम अ‍ॅप (ZOOM APP) वर सोडत पध्दतीने पुनर्वसन योजनातील इमारतीमधील एकूण १८ निवासी सदनिकांचे वाटप करणे.

Meeting ID : 475 986 4543  
Password : sra4321

सहकारी अधिकारी तथा  
सहकारी अधिकारी श्री २, झो.पु.मा.सुर्वई

१) सोडतीसाठी पात्र (पती/पत्नी) झोपडीधारकांनीच ऑनलाईन लॉटरीमध्ये व्हिओ वेळेत व तारखेस सहभागी व्हावे.  
२) सोडतीच्या वेळी ज्या झोपडीधारकाचे नांव परिशिष्ट- २ मध्ये पात्र आहेत अशा व्यक्ती अंध, अपंग, विधवा महिला, कुटुंब मुख यांनी पुनर्वसन इमारतीमधील खालच्या मजल्यावरील सदनिकांची प्राधिकरणाच्या [sravcmumbai@gmail.com](mailto:sravcmumbai@gmail.com) या ईमेल आयडीवर दिनांक ११/८/२०२० पर्यंत लेखी पत्रे मागणी केल्यास परिपत्रकातील तरतुदीनुसार सदनिका वाटप करण्यात येईल. सरर यादीतील व्यक्तींनी ईमेल आयडीवर शासनमान्य अंध, अपंग, विधवा या बाबतच्या पुरावा दाखल सादर करावा.  
३) ज्या झोपडीधारकांचा परिशिष्ट- २ मध्ये हस्तांतरण शुल्क, झोपडी ओळखपत्र शुल्क, नुकसान भरपाई शुल्क भरणा करणेबाबत तसेच मतदार यादीनुसार पात्र, गणना फॉर्म भरलेला नाही. फोटोपास सादर केल्यावेळीच पुनर्वसन इमारतीतील सदनिका देण्यात येवू नये. असे मुद्द असल्यास अशा झोपडीधारकांना सरर वाटपावेळी सदनिका वाटप करण्यात येईल. परंतु, त्यांनी परिशिष्ट- २ मधील मुमुर शुल्क भरणा केलेनंतर सदनिका वाटपपत्र देण्यात येईल.

प्रति :  
१) चेअरमन/ सेक्रेटरी, श्री असे एच.आर.ए. सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित, न.भू.क्र. ४१६ ए (पाटी), ४१६बी, ४१६बी/१, ४१७, ४१७/१ ते ४, ४२२, ४२२/१ ते ३, ४२२, ४२२/१ ते ८, ४२३, ४२३/१ ते १०, ४२४ ए (पाटी), ४२४/१ (पाटी), ४२४बी आणि ४२५ ऑफ व्हिलेज कन्हरी, बोरोवली (पूर्व), मुंबई- ४०००६६  
२) भर्सेस निराला कन्सल्टेशन (विकासक)  
३) संस्थेच्या नोटीस बोर्डवरील माहिती व प्रसिद्धीसाठी.

प्रत : माहितीसाठी सविनय सादर : मा. सहनिबंधक, सहकारी संस्था (पूर्व व पश्चिम उपनगरे), झो.पु.मा., मुंबई

## PUBLIC NOTICE

Notice is hereby given that Share Certificate No.005,for 10(Ten) ordinary shares bearing distinctive Nos. 41 to 50 Sapthshrungi Co-op. Housing Society Limited, situated at city survey No.1292, Maharshi karve Road, Near Bhagshala Maidan,Vishnu Nagar Dombivali (W), Pin 421 202. In the name of Shri. Vikas Vaman Ranade,Smt. Namita Vikas Ranade, and Shri. Vaman Sitaram Ranade have been reported lost/misplace and application has been made by them to the society for issue of Duplicate Share Certificate. The Society hereby invites Claims/Objections within the period 14(Fourteen) days from the day of publication of this notice. If no Claims / Objections are received during this period, The society shall be free to issue Duplicate Share Certificate.

For & on behalf of  
Sapthshrungi Co-op.Hou. Soc.Ltd.  
Date :18/08/2020 Place : Dombivali(W)

## PUBLIC NOTICE

Notice is hereby given that Flat No.B/105, First Floor, of Jay Parag Co-operative Housing Society Ltd., at V.M. Shah Marg, Near Santok Talkies, Bhayander (W), Dist. Thane, was in the name of Shri Hiralal Thakural Gandhi & Smt. Kokilaben Hiralal Gandhi. But Shri Hiralal Thakural Gandhi, expired on 22/08/2018, and as his legal heir Smt. Kokilaben Hiralal Gandhi, got transferred the said Flat and the said shares on her name in society records. And similarly Smt. Kokilaben Hiralal Gandhi, expired on 27/08/2015, and as her legal heirs Shri Haresh Hiralal Shah (alias Gandhi) and Shri Bhavin Hiralal Shah (alias Gandhi), have got transferred the said Flat and the said shares on their name in society records, and they have agreed to sell and transfer the said Flat to my clients. All person/s having any claims can object in writing together with documentary evidence at A/104, New Shree Siddhivinayak CHS Ltd., at Station Road, Bhayander (W), Dist. Thane - 401 101, within 14 days from the date of this notice failing which it shall be assumed that no any person/s has any claims and thereby sale proceeding will be completed of which please take a note.

Sd/-  
SUNIL B. GARODIA  
(Advocate - High Court, Mumbai)  
Place: Bhayander Date: 18.08.2020

## जाहिर नोटीस

तुकडी जिल्हा ठाणे, पोस्ट तुकडी तालुका कल्याण, मौजे कल्याण येथील व कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या हद्ददीतील तसेच मे. दुय्यम निबंधक साहेब कल्याण यांच्या कायदेशीर सिटी सर्व्हे नं. २५२५, २५२६, २५२७, २५२८, २५२९, २५३०, २५३१, २५३४, २५३६ बी या जमिनीच्या मिळकतीवरील, शुभचिंतन सहकारी गृह निर्माण संस्था पत्ता :- टिळक चौक, कल्याण (प), जिल्हा ठाणे या नावाने ओळखल्या जाणाऱ्या गृह निर्माण संस्थेच्या विंग ए, शुभचिंतन इमारतीतील सदनिका नं. १६, चौथा मजला, ५०० चौसर फुट (बिल्टअप) या सदनिकेच्या मिळकतीस यापुढे "सदरगृह सदनिका" म्हणून संबोधण्यात आले आहे. सदरगृह सदनिका ही श्री विनोद मारुती सातपुते व सी ज्योती विनोद सातपुते यांच्या मालकीची व कब्जेवहीवादीची आहे व ते सदर शुभचिंतन सहकारी गृह निर्माण संस्थेचे समासद आहेत व भागभांडवल प्रमाणपत्र नं. २२, शेअर्स नं. २२१ ते २३० त्यांनी धारण केलेले आहे. सदरगृह सदनिका ही आमचे अशिल यांनी सदर मालकांकडून शुभचिंतन सहकारी गृह निर्माण संस्थाच्या समासदाद्वारे हक्कासहित विकत घेण्याची नक्की केली आहे व त्याकरिता आमचे अशिल सदरगृह सदनिकेचे सदर मालकांबरोबर करारनामा तसेच इतर तत्सम लेख-टेक करणार आहेत, सदर करारनामत तसेच सदर श्री विनोद मारुती सातपुते व सी ज्योती विनोद सातपुते यांचे सदरगृह सदनिकेबाबत स्वातिवाचे हक्क तपासणी कामी प्रस्तुत जाहिर नोटीस प्रसिद्ध करण्यात आली आहे. तरी सदरगृह सदनिकेवर वा त्यांच्या भागवार वासा, दान, बक्षिस, फरोकतखत, तारण, कुळवहिवद, भाडेकरूपणाचे हक्क, विवेकत, हातरण, लीज, वहिदत, पोटी, साठेकरार, बयाणा वा तत्सम हक्क हिंसंबंध असलेल्या व्यक्तींनी व संबंधितांनी ही नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून १४ दिवसांचे आत आपल्या हक्क, हितांसंबंधाचे स्वरूप विशद करून, लेखी पुराव्यासह खालील सही करणार यांच्या पर्यावर लेखी कळवावे. वरील मुदतीत कुणाकडून काही लेखी हरकत, तक्रार व दावा न आल्यास सदरगृह सदनिका निवेध व बोचोविरहित आहेत असे समजून आमचे पक्षकार व्हल्वहार पूर्ण करतील व मागून आलेल्या तक्रारी, दावा व हरकती या रद्दबातल आहेत असे समजण्यात येईल.

दिनांक : १६/०८/२०२०  
पत्ता : पहिला मजला, अंबेकी अपार्टमेंट, व्हल्वर घोटार्ड सही/-  
दुकाना जवळ, संतोषी माता रोड, कल्याण (प), जिल्हा ठाणे. अॅड. सुरज स. सुर्वे

## NOTICE

NOTICE is hereby given that Mr. Mehboob Hajivali Mohammad Shaikh & Mr. Mohammdrafiq Mehboob Shaikh are the owner of Flat No.501, in "B" wing, 1<sup>st</sup> Floor, Amann Spring Co-Op.Hsg.Soc. Ltd., at Shankarpada No.1, Dahanukarwadi, Link Road, Kandivali (W), Mumbai 400067, and also member of the society & hold Share Certificate No.21, Dist.No.201 to 210, hereinafter referred to as the SAID FLAT & SAID SHARES. And that Mr.Mehboob Hajivali Mohammad Shaikh expired on 26.10.2019, and my clients Miss Sabina Mehboob Shaikh & Miss Shabnam Mehboob Shaikh intend to apply as legal heirs, and in this respect all persons including heirs, claimants, objector claiming any right, title or interest as legal heirs, or by way of sale, gift, lien, mortgage, whatsoever are hereby required to make the same known to the undersigned alongwith documents, agreement etc., at his office at S-6, Komal Tower, Patel Nagar, Station Road, Bhayander (W), Dist. Thane 401101, within 15 days from the date hereof, failing which my clients will apply to the said society as legal heirs for transfer of the said shares of the said Flat, and no claims whatsoever shall be entertained thereafter, and the said Flat shall be deemed to have been waived.

(ANIL B.TRIVEDI)  
ADVOCATE HIGH COURT

## Car Solutions launches "Independence Day" offers

Car Solutions is celebrating the Independence week from August 14-21 by offering a free 50 point check-up, free hi-touch point sanitization and many offers clubbed together. The dealership is also promoting its digital and contact-less service platform where service booking, repair updates and payment options are now available online.



# ७६ वर्षाच्या परंपरेवर कोरोनाचे सावट; एकच मानाची पालखी निघाली



अकोला, दि.१७ (हिंदुस्थान समाचार) : दरवर्षी श्रावण महिन्यातील चौथ्या सोमवारी मोठ्या उत्साहात साजऱ्या होणाऱ्या श्री राजराजेश्वराचा कावड उत्सव कोरोनाच्या संसर्गा-मुळे सीमित साजरा करण्यात आला. दरवर्षी भक्तांच्या सोबत येणारी मानाची राजराजेश्वराची पालखी ही आज पोलिसांच्या बंदोबस्तात मंदिरात दाखल झाली. परंतु, पालखी गांधीग्राम येथून येत असल्याच्या माहितीवरून शिवभक्तांनी पालखीचे चौकाचीकात दुरूनच दर्शन घेतले. कोरोना संसर्ग प्रतिबंधक कऱ्यासाठी प्रशासनाने यावर्षी पालखी आणि कावड महोत्सवास परवानगी नाकारली होती. मात्र शिवभक्त आणि कावड मंडळाच्या सदस्यांनी प्रशासनाच्या बैठकीत कावड काढण्यावर भर दिल्याने प्रशासनाने मानाची पालखी काढण्यास काही अटींवर परवानगी दिली होती. श्रावण महिना म्हटला की अकोल्यात कावड व पालखी उत्सवाची धामधूम असते. शेवटच्या श्रावण सोमवारी लाखो शिवभक्त भरण्याची कावड काढतात. तर काही भक्त म हादेवाची पिंड घेऊन पालखी काढतात. ही कावड आणि पालखी गांधीग्राम येथिल

शेवटी एक निर्णय घेण्यात आला. मानाच्या पालखीला २० सदस्यांच्या उपस्थितीत काढून ही परंपरा अखंडीत होऊ न देण्याचे ठरले. त्यानुसार मानाची पालखी म्हणून असलेली राजराजेश्वर मंदिराची पालखी रविवारी रात्री काढण्यात आली. ही पालखी गांधीग्राम येथील पूर्ण नदीचे पाणी आणतात. हे पाणी राजराजेश्वर मंदिरात आणून ते महादेवाच्या पिंडीला जलाभिषेक करतात. ही परंपरा ७६ वर्षांपासून अखंड सुरु आहे. कोरोना संसर्ग प्रतिबंधक कऱ्यासाठी यावर्षी सर्व उत्सवांवर बंदीचे सावट आले आहे. त्यात श्रावण सोमवारी निघणाऱ्या पालखी व कावड यात्रा रद्द करण्यासाठी प्रशासनाने कावड मंडळ पदाधिकाऱ्यांशी बैठक केली. त्यामध्ये



**जाहीर नोटीस**  
या जाहीर नोटीसद्वारे सर्व लोकांस कळविण्यात येते की, आमचे अशिल श्रीमती. सुनिता प्रकाश सांगळे, हे सदैनिका क्र.ए/१०२, पहिला मजला, नागेश्वर को. ऑ.हो.सो.लि., नालासोपारा पोलीस स्टेशन समोर, निळेमोर, नालासोपारा (पश्चिम), ता. बसई, जि. पालघर, व मालक असून बंदर सदैनिकचे श्रीमती. गायी रविंद्र जोशी आणि श्री. प्रकाश किशन सांगळे यांच्यातील दिनांक १५/०८/१९९१ रोजीचा मुळ विक्री करारनामा ज्याचा रजिस्ट्रेशन क्र. फो. २२९०/९९, दिनांक १७/०८/१९९९ असा आहे हा मुळ विक्री करारनामा तसेच त्याची नोंदणी पवती ही गहाळ झाली आहे. ज्याची तक्रार नालासोपारा पोलीस ठाणे येथे दिनांक १७/०८/२०२० रोजी दाखल करण्यात आली आहे, जिचा प्रॉ. मिसींग रजि. क्र. ६२०/२०२० असा आहे. तरी सदर मुळ विक्री करारनामा व त्याची नोंदणी पवती सापडल्यास किंवा सदर मिळकती संबंधी कोणाचाही कोणाचाही विक्री, कुळपत्र, कऱ्हा, गहाण, दान, बंधीस, कारार, मृतपुत्र, कोर्ट दवकार वा अन्य कोणाचाही प्रकारचा दप्तर, हितसंबंध, हिस्सा, अधिकार असल्यास त्यांनी त्याबाबत मला लेखी पुराव्यासह कोठेही प्रसिद्ध झाल्यापासून ७ दिनांसांच्या आत खालील पत्त्यावर कळविणे अथवा सा कोणाचाही कोणाचाही प्रकारचा दप्तर, हितसंबंध, हिस्सा, अधिकार नाही व असल्यास तो सोडून दिला आहे असे समजणानत येऊन आमचे अशिलाद्वारे सदर मिळकतीसंबंधीचे पुढील व्यवहार पुर्ण केले जातील याची नोंद घ्यावी.

महो- अॅड. निशिंग्या जलंत पर्व. पत्ता : ए/१०९, काशी कृपा को. ऑ.हो.सो.लि., दिवक मेडीकल जवळ, एच. टी. डेगे रोड, नालासोपारा (प), ता. बसई, जि. पालघर - ४०९२०३.

**PUBLIC NOTICE**  
Notice is hereby given to the Public, regarding the loss of fixed deposit receipt number of HDFC LTD BM/ 20478719, BM/20478740, BM/ 20500887 in the name of deceased Jitendra J. Gandhi have been misplaced and not traceable  
If found by any person or persons the above receipts, please inform to HDFC LTD, RAMON HOUSE, HT PAREKH MARG, 169, BACKBAY RECLAMATION, CHURCHGATE, MUMBAI-400020 within 14 days.

सही /  
किरण के. धरपे  
वकील, उच्च न्यायालय, मुंबई

**जाहिर नोटिस**  
सर्व लोकांना या नोटीसद्वारे जाहीरपणे सुचीत करण्यात येते की, नहादा व श्री. अशोककुमार बी. नहादा यांच्या मालकीची मोजे नासपोली, ता. पिचडी आणि जि. ठाणे यांच्या हद्दीतील सर्व नं.४३.हि. नं.१०/२(१)की), वर बांधण्यात आलेली अ) बिल्डींग एम. एच. नं.६९४/१, नासपोली पार्टर, पहिल्या मजल्यावरील, कर्मशियल गाला नं.२, ब) बिल्डींग एम. एच. नं.६९४/२, नासपोली पार्टर, पहिल्या मजल्यावरील, कर्मशियल गाला नं.१ आणि क) बिल्डींग एम. एच. नं.६९४/३, नासपोली पार्टर, पहिल्या मजल्यावरील, रहिवासी सदैनिका क्र.३, यांचे बाबत खालिल वर्णन केलेले मुळ दस्त हे गहाळ झालेले आहेत.

**दस्तावे वर्णन**  
१) दि.0६.0९.१९९३ रोजी श्री. अरविंद आर. पालन व इतर आणि श्री. प्रकाश एम. बुच्छा (बैन) यांच्या मध्ये करण्यात आलेला सेल डीड दस्त अनु.क्र. पिचडी/२४८०/८३५/१९९३ व नोंदणी पवती.  
२) दि.१६.0९.१९९३ रोजी श्री. अरविंद आर. पालन व इतर आणि श्री. अमरवर्धनी एम. बुच्छा (बैन) यांच्या मध्ये करण्यात आलेला सेल डीड दस्त अनु.क्र. पिचडी/२४४०/१९९३ व नोंदणी पवती.  
३) दि.0२.१0.१९९३ रोजी श्री. अरविंद आर. पालन व इतर आणि श्री. मालचंद आर. बुच्छा (बैन) यांच्या मध्ये करण्यात आलेला सेल डीड दस्त अनु.क्र. पिचडी/२९३७/१९९३ व नोंदणी पवती.  
तरी सदर वरील वर्णन केलेले दस्ताची मुळपत्र कोणाचाही सापडल्यास त्याचा गैरवापर न करता खालील नमुद पत्त्यावर सदर जाहिर नोटीस प्रसिद्ध केल्यापासून ७ दिवसांत आणून देणे किंवा त्यासंबंधित काही हरकत नोंदविणे. अन्यथा नंतर आलेल्या हक्कीची दुखल घेतली जाणार नाही आणि माझे अशिल पंजाब नॅशनल बँक सदर मिळकत गणण ठेवून श्री. दिवककुमार बी. नहादा व श्री. अशोककुमार बी. नहादा यांना कर्ज पुर्वदा करतील याची नोंद घ्यावी.

सही /  
किरण के. धरपे  
वकील, उच्च न्यायालय, मुंबई

कार्यालय क्र.२०४, २रा मजला, श्री-यश कोहोसोलि., रयेचे स्टेशनजवळ, सँजिवनी हॉल मागे, बदलापूर (पूर्व), तालुका अंबनाबाव, जिजिहा ठाणे. सोबा:-९३२४६३३९२२, ई-मेल: adv\_kkdhalpe@rediffmail.com

**PUBLIC NOTICE**  
This is with reference to the Flat no 32B on the third floor of the Building, Sudha Kalash, J. Mehta Road, Walkeshwar, Mumbai 400006 presently standing in the name of Mr. Pareesh Shah and being claimed by the Bank of India as its mortgaged security.  
Pursuant to the flat being put up for sale, I had offered to purchase the said flat in December 2018 and also deposited the required EMD at that time. The said amount of Rs. 2 crores is presently also lying with the bank towards the said offer for purchase of the flat. For this matter I have also filed WP no 2998 of 2019 before the Hon'ble Bombay High Court and the same is pending.  
The Bank of India has now put up the said flat for auction in spite of having accepted and retaining moneys towards the sale of the said flat to me. I am taking the necessary legal steps as maybe advised to challenge the said sale.  
I am therefore placing the said fact on record to bring it to the notice of any prospective purchaser who may intend to buy the said flat and may not be inconvenienced because the flat is being sold on an AS IS WHERE IS BASIS and the bank has not disclosed the said fact in the public auction sale notice  
**Sd/-**  
**Nitin Doshi**  
**Kushal Steel Industries LLP**  
**Contact: +91 9321605402**

**R. L. Mishra**  
Advocate, High Court, Mumbai  
Off. No. 23, 1st Floor, Sunshine Height, Near Railway Station, Nallasopara (E).

**जाहीर सूचना**  
येथे सूचना देण्यात येत आहे की, **डोबोथी ओसलवाड पररा** यांनी फ्लॅट क्र.१०४, १रा मजला, टाईप बी, क्षेत्रफळ ३५.४५ चौ.मी. (कापेट क्षेत्र किंवा सारगरी), इमारत क्र.३३, वसंत विहार, गाव माजिबंद, जमीन सर्व्हे क्र.१६६/३(सी), १६९/१(सी), १७०/१३(सी), ७(सी), १७१/१(सी), ३(सी), ४(सी), १७२/२+२(सी), ३,४, १७३/३(सी), २८३(सी), २८३(के/४+५, २८४(सी), २८५(सी), २८६/१(सी), २(सी), ३(सी), ४(सी), ५,६, २८७, २८७/२(सी), ६(सी), ७(सी), ८, ३०५(सी), ३०६/१(सी), ३,४,५,६,७, ८(सी), १०, ११(सी), गाव माजिबंद, विळगळ ठाणे, दिनांक १२ फेब्रुवारी, १९९२ रोजीचा काश्तारमानसुरा खंदेशी व ग्राम केसी होती आणि गळ्याली वसंत विहार कोहोसोलि. चे शेअरअंजन वितरित शेअर्स २५६ ते ३०० कडता भागप्राप्तपत्र क्र.६० चे धाकत होते (सदर जमा).

यापुढे सदर येथे सूचना देण्यात येत आहे की, श्रीमती डोबोथी ओसलवाड पररा यांचे २४ मे, २०२० रोजी निधन झाले. त्यांच्या पत्त्यात त्यांच्या अंतिम मुलगापुत्र दिनांक १९ फेब्रुवारी, २०२० नुसार यापुढे त्यांनी सदर जगा यांचे पती श्री. ओसलवाड जेठोर पररा यांचे एकेमेव कायदेशीर प्रतिनिधी म्हणून सदर जामेचे मालकी हक्क, वहिवाट व ताबा अधिकार दिले आहे आणि इतर सर्व व्यक्ती (कारावसद/कायदेशीर प्रतिनिधी) वागडून सुलुग्न अधिकार ठेविले आहेत.

जर कोणा व्यक्तीस सदर मालमत्ता किंवा भागावर विक्री, अदनाबदन, ताण, अधिभार, बक्षीस, न्यास, परिष्ठा, वास्तुहक्क, ताबा, भाडेपट्टा, वहिवाट, पत्त्याना किंवा नागराणी अधिकार, हित, कोणतेही न्यास अंतर्गत कोणतार, न्यायालयाच्या कोणत्याही प्राधिकरणाअंतर्गत मंजूर कोणाचाही हुकुमनामा किंवा आदेश किंवा प्रदानता किंवा अन्य इतर प्रकार कोणाचाही दावा असल्यास किंवा हद्दलेल्या दस्तावेजाचा ताबा असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात कागदोपरी पुराव्यांच्या प्रतिसह खात्रीत स्वाक्षरीकरित्या त्यांचे कार्यालय **जी-१३बी, तळमजला, हददीटी कर्मशियल गिमासलेव, हित हातनाका, ठाणे (प.)-४०५६०४** येथे किंवा [sampada@purekar.com](mailto:sampada@purekar.com) सदर सूचना प्रकाशन तात्कापासून १५ (पंधरा) दिवसांच्या आत कळवावे, अन्यथा अशा व्यक्तीचे दावे न्यास आणि/किंवा स्वीरित केले आहेत असे समजले जाईल.

**संपत्ता पुरेकर अॅडव्होकेट**  
आत्र दिनांकीत १८ ऑगस्ट, २०२०

एरिस इंटरनॅशनल लिमिटेड			
सीओएफए: एम२१३०एमएफए१९९१एलसी२४९६४९			
नॉट.कार्या:१९९१, बी अन्ना इन्स्टीट्यूट रजि., सांकीर्णहार रोड, सांकीर्णगाव, अहोरी (पु.), मुंबई-४०००७२.			
<b>३० जून, २०२० रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अखेखापत्रविहित वित्तीय निवेदन</b>			
	एकेमेव (रु. लाखात)	संकेलीती तिमाही ३१.०६.२०२०	संकेलीती तिमाही ३१.०६.२०२०
<b>तयशील</b>			
कार्यचलनातून एवणु उत्पन्न (निवळ)		३.५०	६.००
करपुर्त साधारण प्रक्रियेतून निवळ नक्का/(लोट)		(२.३०)	०.१०
करानंतर साधारण प्रक्रियेतून निवळ नक्का/(लोट)		(२.३०)	०.१०
करपुर्त कालावधीकरिता निवळ नक्का/(लोट) (विशेष साधारण बाबतनंतर)		(२.३०)	०.१०
करानंतर कालावधीकरिता निवळ नक्का/(लोट) (विशेष साधारण बाबतनंतर)		(२.३०)	०.१०
भरणा केलेले समताना भांडवल (देखनी मूल्या रु.५०/- प्रत्येकी)		४६.२०	४६.२०
राखीव (निगीत कर्तव्या लेखापत्रविहित ताळेद्वर प्रकाशित दिवसाप्रमाणे)		(६३.९२)	(६३.९०)
पुनर्वित्तप्रतिष्ठित राखीव वागडू			
उत्पन्न प्रतिष्ठान (विशेष साधारण बाबटु) (रु.५०/- प्रत्येकी)		-	०.०२
अ. मूळ		-	०.०२
रु. सीमिकृत		-	०.०२
उत्पन्न प्रतिष्ठान (विशेष साधारण बाबतनंतर) (रु.५०/- प्रत्येकी)		-	०.०२
अ. मूळ		-	०.०२
रु. सीमिकृत		-	०.०२
<b>हिट:</b>			
१. भागीपत्र व/कागदपत्रीचे आकडे जेणे आवश्यक आहे येथे पुनर्वित्त/(पुनर्वित्त केले आहेत			
२. वरील वित्तीय निवेदनाचे कोट्यावधीतद्वरे पुनर्वित्तिकरणात कायद्यात आहे आणि १४ ऑगस्ट, २०२० रोजी संपलेल्या संचालक मंडळाच्या संपन्न मास्य करणात आहे. ३० जून, २०२० रोजी संपलेल्या तिमाहीकरिता निव्वर्ष वैधानिक लेखापत्रिकाद्वारे मर्यादित पुनर्वित्तिकरण करण्यात आले.			
३. कंपनी कप्त एकेमेव विमानात कार्यरत आहे आणि म्हणून एमए-१७ विमानाची किंमत/कमाला आणखीच न्होही.			
<b>एरिस इंटरनॅशनल लिमिटेडकरिता</b>			
	<b>सही/-</b>		
	<b>जयसी प्रप्रधान</b>		
	<b>व्यवस्थापकीय संचालक</b>		

<div><div><div><span></span><div><div>HITECH</div></div></div><div><b>हायटेक कॉर्पोरेशन लिमिटेड</b></div><div>CIN:L28992M11H991PLC168235</div></div></div>	
<b>नोंदणीकृत कार्यालय:</b> २०१, वेल्समून हाऊस, कमला सिटी, सेनापती बाघ मार्ग, लोअर सर्क (प.), मुंबई-४०००१३. <b>दूर.क्र.:</b> ९११ २२ ४००१६५००/२४८१६५००, <b>फॅक्स:</b> ९११ २२ २४९५६५९९	
<b>वेबसाईट:</b> www.hitechgroup.com, <b>ई-मेल:</b> investment.help@hitechgroup.com	
<b>सूचना</b>	
येथे सूचना देण्यात येत आहे की, सेबी (लिस्टिंग) अॅक्टिंगेअनर अँडॅड डिस्क्लोजर रिक्वायमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ च्या नियम २५७ सहवाचित नियम २९ सुसार ३० जून, २०२० रोजी संपलेल्या तिमाहीकरिता लेखापत्रविहित वित्तीय निव्वर्ष विचारात घेणे व मान्यता देणे याकरिता <b>सोमवार, २४ ऑगस्ट, २०२०</b> रोजी कंपनीच्या संचालक मंडळाची सभा होणार आहे.	
सदर सूचनेत समाविष्ट माहिती कंपनीच्या <a href="http://www.hitechgroup.com">www.hitechgroup.com</a> वेबसाईटवर व कंपनीचे शेअर्स जेथे सुचिबद्ध आहेत त्या स्टॉक एक्सचेंजस अर्थात बीएसई लिस्टिंगच्या <a href="http://www.bseindia.com">www.bseindia.com</a> व नॅशनल स्टॉक एक्सचेंज अँड ईंडिया लिमिटेडच्या <a href="http://www.nseindia.com">www.nseindia.com</a> वेबसाईटवर उपलब्ध आहे.	
<b>मंडळाच्या वतीने व करिता</b>	<b>सही/-</b>
	<b>नमिता तिवारी</b>
	<b>कंपनी सचिव</b>

<div><div><div><span></span><div><div>ARROW</div></div></div><div>GREENTECH LTD.</div></div></div> <div><b>ARROW GREENTECH LIMITED</b></div>
<b>Regd. Office:</b> 1/F Laxmi Industrial Estate, New Link Road, Andheri (West), Mumbai 400 053
<b>TEL:</b> 022 4074 9000, L21010MH1992PLC069281
<b>NOTICE</b>
Pursuant to Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosures Requirements) Regulations, 2015 (Listing Regulations), notice is hereby given that a meeting of the Board of Directors of the Company will be held on Monday, 24 <sup>th</sup> August 2020, at the Registered Office of the Company, <i>inter-alia</i> to consider and approve Unaudited Financial Results for the quarter ended 30 <sup>th</sup> June 2020.
For <b>Arrow Greentech Limited</b>
Sd/-
<b>Poonam Bansal</b>
<b>Company Secretary</b>

**जाहिर नोटीस**  
तुकडी जिल्हा ठाणे, पोर्ट तुकडी तालुका कल्याण, मौजे कल्याण येथील व कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या हद्ददीतील तसेच मे. दुय्यम निबंधक साहेब कल्याण यांच्या कार्यक्षेत्रातील सिटी सर्व्हे नं. २५२५, २५२६, २५२७, २५२८, २५२९, २५३०, २५३१, २५३४, २५३६ बी या जमिनीच्या मिळकतीवरील, शुभचिंतन सहकारी गृह निर्माण संस्था पत्ता :- टिळक कोट, कल्याण (प), जिह्दा ठाणे या नावाने ओळखल्या जाणाऱ्या गृह निर्माण संस्थेच्या किंग ए. शुभचिंतन इमारतीवरील सदैनिका नं. १६, चौथा मजला, ५०० चौरस फुट (बिल्टअप) या सदैनिकेच्या मिळकतीस यापुढे "सदरहु सदैनिका" म्हणुन संबोधण्यात आले आहे. सदरहु सदैनिका ही श्री विनोद मारुली सातपुते व सी ज्योती विनोद सातपुते यांच्या मालकीची व कजेनेहीदाटीची आहे व ते सदर शुभचिंतन सहकारी गृह निर्माण संस्थेचे सभासद आहेत व भागभांडवल प्रमाणपत्र नं. २२, शेअर्स नं. २२१ ते २३० त्यांनी धारण केलेले आहे. सदरहु सदैनिका ही आमचे अशिल यांनी सदर मालकांकडून शुभचिंतन सहकारी गृह निर्माण संस्थेच्या सभासदात्वाचे हक्कवाजिहत विकत घेण्याची नक्की केली आहे व त्याकरिता आमचे अशिल सदरहु सदैनिकेचे सदर मालकांबरोबर कारारनामा तसेच इतर तत्सम लेख-टेक करणार आहेत, सदर कारारनाम तसेच सदर श्री विनोद मारुली सातपुते व सी ज्योती विनोद सातपुते यांचे सदरहु सदैनिकेबाबत स्वाभिप्रायेचे हक्क तपासणी कामी प्रस्तुत जाहीर नोटीस प्रसिद्ध करण्यात आली आहे. तरी सदरहु सदैनिकेवर वा त्यांच्या भागवार गणण, दान, बक्षिस, कोपेनखत, तारण, कुळवहिवाट, भाडेकरुपणाचे हक्क, विस्वस्त, वारसा, देखभाल, तीज, वहिवाट, पोटांगी, साठेकरार, बघणया वा तत्सम हक्क हितसंबंध असलेल्या व्यक्तींनी व संबंंधितांनी ही नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून १४ दिवसांचे आत वापराय हक्क, हितसंबंधाचे स्वल्प विशद करून, लेखी पुराव्यासह खालील सही करणार यांच्या पत्त्यावर लेखी कळवावे. वरील मुदतीत कुणाकडून काही लेखी हरकत, तक्रार व दावा न आल्यास सदरहु सदैनिका निर्वध व बीजेविहित आहेत असे समजतून आमचे पक्षधार व्यवहार पूर्ण करतील व मार्गून आलेल्या तक्रारी, दावा व हरकती या रद्दबातल आहेत असे समजण्यात येईल.

**दिनांक : १६/०८/२०२०**  
**पत्ता : पहिला मजला, अंबीका अपार्टमेंट, महार स्पোর্ट्स दुकाना जवळ, संतोषी माता रोड, कल्याण (प), जिह्दा ठाणे.**

**सही/-**  
**अॅड. सुरज स. सुर्वे**

### CHANGE OF NAME

I DEEPTI ISHWAR BHIMANI HAVE CHANGED MY NAME TO MRS. BHIMANI DIPTI ISHWAR AS PER AFFIDAVIT DATED 17/08/2020.

I VADHER JIGNESH HASMUKHRAI HAVE CHANGED MY NAME TO JIGNESH HASMUKHBHAI VADHER AS PER DOCUMENT.

I AHMAD BILAWAL SIDDIQU HAVE CHANGED MY NAME TO AHMAD BILAWAL ISHTIYAQ SIDDIQUI AS PER DOCUMENT.

I PARITA SHANTILAL GALA HAVE CHANGED MY NAME TO PARRITAH GALAAAS PER DOCUMENT.

I MALVIKA MANOHAR SAMEL HAVE CHANGED MY NAME TO MAALVIKAH SAAMEAL AS PER DOCUMENT.

I PREETI RAMESH PUJARI HAVE CHANGED MY NAME TO PREETI RAMESH POOJARI AS PER DOCU-MENT.

I RAMESH PUJARI HAVE CHANGED MY NAME TO RAMESH DHARMANNA POOJARI AS PER DOCUMENT.

I KHAN NAZIR HAVE CHANGED MY NAME TO NAZIR MOHAMMED NABI KHAN AS PER DOCUMENT.

I PRAVIN BANO RIYAZ SHAIKH HAVE CHANGED MY NAME TO PARVEEN BANO RIYAZ AHMED IDRISI AS PER DOCUMENT.

I PUJARI PRAKASH SHIVA HAVE CHANGED MY NAME TO PRAKASH SHIVA POOJARI AS PER DOCUMENT.

I SHIVANI SHIRISH GANGRADE D/O SHIRISH RAMESHCHANDRA GANGRADE R/O A-106, VRAJ GREEN VALLEY, KOLSHET ROAD, THANE WEST 400607 HAVE DE-CLARED THAT SHIVANI S. GANGRADE, SHIVANI AND SHIVANI GANGRADE ARE ONE AND THE SAME PERSON. ALL CONCERNED MAY NOTE PLEASE.

I HAVE CHANGED MY NAME FROM ANJALI RAJESH TANVAR TO ANJALI RAJESH TANWAR AS PER DOCUMENTS

I HAVE CHANGED MY NAME FROM AFSAR BI YUSUF SHAIKH TO MUMITAZ BEGAM KHAN AS PAER GAZETTE NO. M-19181444.

I HAVE CHANGED MY NAME FROM SAYED ALTAF SAYED ASLAM TO ALTAF ASLAM SAYED AS PER DOCUMENTS.

I HAVE CHANGED MY NAME FROM YAKUB YASIN SHEKH TO MOHAMMAD YAKUB YASIN SHAIKH AS PER DOCUMENTS.

I HAVE CHANGED MY NAME FROM KALPESHKUMAR GANESHBHAI KAKADIYA TO KALPESHBHAI GANESHBHAI KAKDIYA AS PER DOCUMENTS.

I HAVE CHANGED MY NAME FROM SHAGUFTA MAHMOOD AHMED SAYED TO SHAGUFTA MEHMOOD AHMED SAYED AS PER DOCU-MENTS.

I HAVE CHANGED MY NAME FROM NEETA NARAYAN AMBEDKAR TO ZAHIRA NAZIR SHAIKH AS PER AFFIDAVIT.

I MOHAMMED SAJID ANSARI HAVE CHANGED MY NAME TO SAJID LAEEA ANSARI AS PER DOCU-MENTS.

I KANAIYALAL PURSHOTAMDAS SHAH HAVE CHANGED MY NAME TO KANAIYALAL PURSHOTAMDAS SHAH AS PER DOCUMENTS

I JACINTHA IRENE RODRIGUES HAVE CHANGED MY NAME TO JACINTHA NAZARETH MONTEIRO AS PER DOCUMENTS

I HAVE CHANGED MY NAME FROM MUHAMMAD AFZAL MISBAHUL HASAN TO MOHAMMED AFZAL KHAN AS PER DECLARATION

I HAVE CHANGED MY NAME FROM MISBAHUL HASAN/MISBAHUL KHAN TO MISBAHUL HASAN KHAN AS PER DECLARATION

I HAVE CHANGED MY NAME FROM HARNEKAR A QADRI IBRAHIM TO HARNEKAR ABDOUL QADRI IBRAHIM AS PER MY DOCUMENTS

I HAVE CHANGE MY NAME FROM SHAFIQUE AHMED ASHARAFI TO SHAFIQUE AHMED ASHRAFI AS PER DOCUMENTS

### CHANGE OF NAME

WE SHAFIQUE AHMED ASHRAFI AND SHAHJAHAN SHAFIQUE AHMED ASHRAFI HAVE CHANGE MY SON'S NAME FROM ASHARAFI ZEESHAN SHAFIQUE TO ZEESHAN AHMED ASHRAFI AS PER DOCUMENTS

I HAVE CHANGED MY NAME FROM KANEEZ AAIsha / KANEEJ AYSHA / AAIsha KHAN TO AISHA KHAN AS PER DOCUMENTS.

I HAVE CHANGED MY NAME FROM KAMILA ASHOK KUNDEKAR TO KAMILA ASHOK FUNDEKAR AS PER DOCUMENTS.

I HAVE CHANGED MY NAME FROM JITENDRA RAMJIBHAI GHORECHA TO JITENDRA RAMJI MISTRY AS PER THE MAHARASHTRA GAZETTE NO (M-2013507)

WE JAVED MEHMOOD HASSAN SYED & SANA ANJUM JAVED SYED HAVE CHANGED MY OUR MINOR DAUGHTER'S NAME FROM NUREEN ANJUM TO NUREEN ANJUM JAVED SYED AS PER GAZETTE M- 19175069

I HAVE CHANGED MY NAME FROM JAVED AHMED TO JAVED MEHMOOD HASSAN SYED AS PER GAZETTE M- 19174816

I HAVE CHANGED MY NAME FROM SANA ANJUM TO SANA ANJUM JAVED SYED AS PER GAZETTE NO. M-19169807

WE JAVED MEHMOOD HASSAN SYED & SANA ANJUM JAVED SYED HAVE CHANGED MY OUR MINOR SON'S NAME FROM HASSHAM SAYYED TO HASSHAM JAVED SYED AS PER GA-ZETTE NO. M-19169185

I HAVE CHANGED MY NAME FROM JAVED HASSAN SAYYED TO JAVED MEHMOOD HASSAN SYED AS PER GAZETTE NO. M-19169248

I HAVE CHANGED MY NAME FROM SANA ANJUM SAYYED TO SANA ANJUM JAVED SYED AS PER GA-ZETTE NO. M-19169676

WE JAVED MEHMOOD HASSAN SYED & SANA ANJUM JAVED SYED HAVE CHANGED MY OUR MINOR DAUGHTER'S NAME FROM BARINA ANJUM SAYYED TO BARINAANJUM JAVED SYED GAZETTE NO. M- 19169206.

I HAVE CHANGED MY NAME FROM JAVED SAYYED TO JAVED MEHMOOD HASSAN SYED AS PER GAZETTE NO M-19169677

WE KHURSHID MEHMOOD HASSAN SYED & RAHAT KHURSHID SYED HAVE CHANGED MY OUR MINOR DAUGHTER'S NAME FROM GAUHAR FATIMA SYED TO GAUHAR FATIMA KHURSHID SYED AS GAZETTE NO. M-19180161

I HAVE